

— श्रभि 2) WEBER, RĀMAT. UP. 323. श्रम्यचित् RĀGA-TAR. ३, 100. fehlerhaft für श्रम्यर्थित् MBH. ३, 1522 (Spr. 4909).

— समभि VARĀH. BH. S. 88, 40.

— प्र 2) BHĀG. P. 10, 84, 41.

— प्रति vgl. प्रत्यर्थन.

— मम् schmücken VARĀH. BH. S. 43, 53.

श्रवक् m. Verehrer BHĀG. P. 11, 27, 33.

श्रचन् 2) विवृथार्चन् VARĀH. BH. S. 2, Abs. 3. WEBER, RĀMAT. UP. 321. Verz. d. Oxf. H. 103, b, 2. DAÇAK. IN BENF. CHR. 181, 19. — 3) HALĀJ. ३, 49. Verz. d. Oxf. H. 14, b, 20. 103, b, 25.

श्रचनमणि (श्र० + म०) m. Ehrenjuwel, Ehrenschmuck: कृचूडार्चन् (der Mond) Spr. 3262.

श्रचनानस् mit dem patron. Ātreja Ind. St. 3, 203, b.

श्रचनीय, त्रयाणामपि लोकानामर्चनीयो महाभुजः MBH. 2, 1377.

श्रचा 1) P. 2, 3, 43. ५, 2, 101. VARĀH. BH. S. 46, 17. श्रचा प्रयुज्ञानः MBH. ३, 7466. २) विधि WEBER, RĀMAT. UP. 321. — 2) Ind. St. 5, 148. VARĀH. BH. S. 46, 8. 30, 10. 97, 6. BHĀG. P. 11, 27, 9.

श्रचि m. N. pr. eines der 12 Ādītja (für श्रंश, bei VINĀJAKA zu ČĀNKU. Br. 16, 2).

श्रचिपत् १) VARĀH. BH. S. 43, 31. — 2) m. Flamme VARĀH. BH. S. ३, 57.

श्रचिस् १) पावकार्चिस् u. MBH. 7, 9408. ऐन्द्रवादर्चिषः कामी शिशिरे हृव्यवाहनम्। — गणपत्ययम् Spr. 3853. नीलसोहृतमञ्जिष्ठा विसृजन्नर्चिषः (f.) पृथक् MBH. 16, १4. — Vgl. श्रणार्चिस्, महार्चिस्, सप्तार्चिस्.

श्रच्य, श्रच्यतम् (श्रस्माकम् von uns) MBH. 2, 1377.

१. श्रङ् ३) विश्वम्भात्कार्यमृद्धति gelangt man zum Ziel Spr. 2849.

— श्रव् zu Schaden —, zu Fall kommen ČAT. BR. 1, 8, ३, 27 (s. u. श्रवा).

२, ३, ४, ९. यथातो ऽनुपाक्तः । श्रवाङ्क्त्येवमवारम् TS. 2, 6, ३, १.

— श्रवा zu streichen (vgl. u. श्रव).

— निस् १) lies dahinfahren, davongehen.

— वि TS. 2, 3, १, ६. ३, ३, २.

— सम् med. Vop. 23, 14.

१. श्रू॒ caus. १) धनमर्त्यं Spr. 4238. धनान्यर्जयधम् १3०३. देमभेजनभापादादि भाएडागारे पद्मर्जितम् ३417. ज्ञेशो महानर्जितः २६६७. शिष्यार्जितं पापं गुरुः प्राप्नोति ४942.

— श्रम्यति hinaüberschaffen in, übertragen auf (acc.) AIT. BR. ३, 24.

— समा, समार्जित् erworben, erlangt MBH. 13, 5551 wohl fehlerhaft für समर्जित्.

— उप २) श्रम्यमुपार्जयस्व Spr. 2163. — Vgl. उपार्जन.

४. श्रू॒ Z. १ streiche (nur im partic. praes.).

— प्र durchteilen: प्र ये द्विना द्विव सुज्ञत्यातो: RV. 3, 43, 6.

२. श्रवक् Z. १ lies Ocimum.

श्रवनीय (von १. श्रू॒) adj. herbeizuschaffen, zu erlangen KATHĀS. 96, 27.

श्रुत् १) a) und zugleich २) e) KATHĀS. 90, ४३. — १) a) am Ende श्रुत्-नी R. २, 114, १४ ist nach dem Schol. = शारदी oder श्रुत्त्वात्त्वमन्वित्यनी. — २) c) HARIV. 3433. v. l. für श्रज्ञन् HALĀJ. ३, 26. — g) देव Spr. 2216, v. l. — h) zu streichen; vgl. श्रान्त्वायानः. — ३) b) यथा हि गङ्गा मरितो वरिष्ठा तथानुनीनो कपिला वरिष्ठा MBH. 13, 3596.

श्रुत्वक् m. N. pr. eines Jägers MBH. 13, 18.

श्रुत्वाद्यन्, so zu lesen.

श्रुत्वपाल (श्र० + पाल) m. N. pr. eines Fürsten, eines Sohnes des Čamika BHĀG. P. ९, 24, 43.

श्रुत्वपुर (श्र० + पुरु) n. N. pr. einer Stadt Verz. d. Oxf. H. 30, a, 6.

श्रुत्वमिश्र (श्र० + मिश्र) m. N. pr. eines Scholiasten des Mahābhārata Verz. d. Oxf. H. 2, a, No. 14. 13.

श्रुत्वमिल्ल (श्र० + मिल्ल) m. N. pr. eines Fürsten Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 3, Cl. 13.

श्रुत्वीया (von श्रुत्वा) f. N. pr. °दस्तन Verz. d. Oxf. H. 13, b, 38.

श्रुत्वेश्वरीय (श्रुत्वा -ई० + तीर्थ) n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 66, a, 30.

श्रुत्वा १) a) Meer: व्यसनमुत्तर डस्तराण्म् BHĀG. P. ४, 22, 40. गुणगणार्पा १0, 33, 19. — c) Buchstab, Silbe WEBER, RĀMAT. UP. 309. 311. fg. PĀNKAR. ३, 13, 57. Verz. d. Oxf. H. 149, b, 30. 39. 42. — d) Ind. St. ४, 408. fgg. — e) pl. N. pr. eines Volkes BHĀG. P. १0, 86, 20.

श्रुत्वा १) a) hierher vielleicht समुद्रमुद्धराण्म् Spr. 3426. उद्धराण्मित्यत्रोदकप्रदमधिकम् Schol. — 2) b) भवार्णव BHĀG. P. ४, 22, 40. neutr.: येन चिक्कं तत्तमः (so die ed. Bomb.) पार्व वारे यत्तिष्ठत्यार्णवं तर्जयानम् MBH. 13, 7362. Als Bez. der Zahl vier Ind. St. ४, 396. Vgl. महार्णव. — c) ein Metrum von 96 Silben Ind. St. ४, 107. ein best. Dāṇḍaka-Metrum 408. fgg. — d) Verz. d. Oxf. H. 291, b, No. 707; vgl. कृत्यतवार्णव.

श्रावनेमि (श्र० + नेमि) f. die Erde DAÇAK. 101, 7.

श्राववर्णन (श्र० + व०) n. Beschreibung des Meeres, Titel eines Werkes HALL 161.

श्राववैस् (von श्रावत्) Fluth, Woge TS. 4, 3, १, १.

श्रावस् २) Wasser auch HALĀJ. ३, 26. — ३) ein best. Metrum RV. PRIT. 17, ५. von 78 Silben Ind. St. ४, 107. 111. ein best. Dāṇḍaka-Metrum 409. fg.

श्रावस् (von श्रावस्) adj. wogend, wallend RV. ५, 34, ६.

श्रावाद् s. ऊर्णाद्.

श्रत् vgl. सतीय. Mit श्रन् etwa werben um oder eintladen, einholen. तामन्तर्तिष्ये साखिभिर्नवयैः AV. 14, १, १०. — Vgl. श्रन्वतितर्.

— श्रनि PĀNKAV. Br. 7, 8, २ (श्रन्तित्वम्).

श्रति १) मनोर्ति H. an. 2, 239. — २) aus श्रात्री entstanden.

श्रत् = सत् Jahreszeit in पठर्तुकुसुमः R. 7, 26, 17.

श्रव् १) कस्तव्यर्था पत्परस्य देवोर्माक्रोशाति DAÇAK. 80, १. श्रवेन wegen, mit gen.: कुपात्त्वार्थेनान्यायगतो इति MBH. १, 767. तेषामर्थन याचामि वाहम् ३, 9939. — ३) श्रवानर्थानुबन्धसंशयविचार् Verz. d. Oxf. H. 216, a, ७. DAÇAK. IN BENF. CHR. 181, १, २. पतिं पुत्रं भ्रातरं वा व्रत्यर्थे घातयन्ति च eines Vortheils wegen Spr. 4371. — ४) = विषय Object der Sinne: स्वर्वेन (सहृं). — इन्द्रियम् (एति) VARĀH. BH. S. 73, ३, ६) यो श्रम्यर्थितः सद्विसज्जमानः कोत्यात्यर्थम् ver ihre Sache —, ihre Angelegenheit vollbringt Spr. 4909. को श्रवस्तीयो पर्यात्रियाप्रयेण ३18. — ८) श्रवात् dem Sinne nach so v. a. das ist, nämlich, scilicet: अनन्तरमधिगतं प्राप्तम् श्रवात्कारेन ČĀMK. zu ČĀK. 41. SĀU. D. 332, १९. श्रवकल्पुमः श्रवात् एतदेशस्यसमस्तकोषाशे-षशास्त्रं CKDA. auf dem Titelblatte. — १०) lies das Anführen, Unterbleiben st. Verbot. Als Beispiel führt KSHIRASVĀMIN (bei AUFRICHT, UMLAUS. IND. u. श्रव) मशकार्या धूमः Rauch zur Vertreibung der Mücken (gehört natürlich zu १.) an. — १३) Bez. der Zahl fünf WEBER, Nāx. 2, 382.